

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांसाठी सुधारित धोरण.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक :- जिपब- ४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४

२५- मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,

मुंबई-४०० ००९,

दिनांक : ३१ मे, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक जिपब-४८१७/प्र.क्र.०७/आस्था-१४, दिनांक २७/२/२०१७
- २) शासन शुद्धीपत्रक क्र.जिपब ४८१७/प्र.क्र. ७/ आस्था १४, दि. १५/४/२०१७
- ३) शासन शुद्धीपत्रक क्र.जिपब ४८१७/प्र.क्र. ७/ आस्था १४, दि. १७/५/२०१७

शुद्धीपत्रक-

उपरोक्त शासन निर्णयातील भाग IV टप्पा क्र. ५ मधील बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धतीमधील मुद्दा क्र.३ नंतर पुढील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे.

- १) जर दोघांनीही अवघड क्षेत्रात यापूर्वी काम केले असेल तर सेवाजेष्ठतेने जेष्ठ असलेल्या शिक्षकाची सेवाजेष्ठतेने कनिष्ठ असलेल्या बदलीपात्र शिक्षकांचे जागेवर बदली होऊ शकते
- २) जर दोघांनीही अवघड क्षेत्रात काम केलेले नसेल तर सेवाजेष्ठतेने जेष्ठ असलेल्या शिक्षकाची सेवाजेष्ठतेने कनिष्ठ असलेल्या बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांचे जागेवर बदली होऊ शकते.
- ३) जर दोघांपैकी एकानेच अवघड क्षेत्रात काम केले असेल तर अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकाच्या विनंतीला प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये कनिष्ठ वा जेष्ठ असा सेवाजेष्ठतेचा विचार केला जाणार नाही.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०५२९१३०९२७८७२० असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रि. शं. कांबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव

- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.